

SECRETARIAL DEPARTMENT

Jekegram, Pokhran Road No.1, Thane (W) - 400 606

Maharashtra, India

CIN No : L17117MH1925PLC001208 Tel : (91-22) 4036 7000 / 6152 7000

: (91-22) 2541 2805

www.raymond.in

RL/SE/24-25/74

July 3, 2024

To
The Department of Corporate Services - CRD
BSE Limited
P.J. Towers, Dalal Street
Mumbai - 400 001
Scrip Code: 500330

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: RAYMOND

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication regarding Record date

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice relating to Record date fixed by the Company for the Composite Scheme of Arrangement which were published today in Business Standard (English) and Ratnagiri Times (Marathi) newspapers in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

Please take the above disclosure on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Raymond Limited

Rakesh Darji Company Secretary

Encl.: as above



GST REVENUES: PART 1

Centre's sacrifice for cooperative federalism

VARUN AGARWAL, JOSH FELMAN, THEERDHA SARA REJI & ARVIND SUBRAMANIAN New Delhi, 2 July

t has now been seven years since the Goods and Services Tax (GST) was introduced. The transitional compensation mechanism has expired; the loans taken during Covid will soon be repaid; and the fate of the compensation cess needs to be decided. So now is a good time to review the GST's revenue performance and assess

Our new research yields some findings that are relevant for the debate over the GST's future. In particular, it shows that the Centre has forgone substantial revenue over the past seven years, a contribution that has been overlooked in the often-heated discussion of GST performance. Until now, this contribution has neither been quantified, nor (perhaps for this reason) has it been generally appreciated.

The under-performance of GST revenues is key to understanding the extent of the Centre's contribution. As a result, the states have tapped the revenue guarantee that the Centre provided at the time of the tax's inception. This was done to convince the states, naturally anxious about giving up some fiscal sovereignty, to agree to the reform. And this, in turn, has meant that less GST revenue has flowed into the Centre's coffers.

Start with the data on GST revenue. It is true that gross collections have been extremely buoyant over the past few vears (black line in Figure 1). But as we first pointed out last December in these pages, the more relevant net revenues-GDP ratio (red line) has only now converged to the revenues collected from equivalent taxes in the pre-GST regime. In 2023-24, net government GST revenues (both Centre and state, including the cess) amounted to ₹18 trillion or 6.1 per cent of GDP, about the same as the pre-GST 2012-17 average

The difference between gross collections and net revenues is explained by refunds, which the government has had to pay, mostly to reimburse exporters for the GST they had paid on their supplies. These refunds (data for which was first published in February 2024) are non-trivial in magnitude, amounting to ₹1.8 trillion in 2023-24 or nearly half a percentage point of GDP.

Why have net revenues disappointing? Essentially, because many of the initial rates have been cut, especially between 2017-18 and 2019-20. Just to take a few examples, rates were reduced on electric appliances, fans, furniture, mobile phones, cosmetics, detergent, and even honey. For the period FY21 relative to FY18, Professor S Mukherjee of NIPFP estimates that the effective tax rate went down from 13.2 per cent to 10.8 per cent, resulting in a revenue loss of ₹1.25 trillion.


Of course, there is a more positive way to describe revenue performance. One could say that the GST has managed to sustain government revenue, even as rates have been reduced, benefitting consumers. Improvements in collection efficiency and favourable composition effects towards imports — probably helped.

In any case, because overall revenue performance belied expectations, states have drawn heavily on the guarantee the Centre provided at the time of the 2017 reform, which assured states that their revenues would grow by 14 per cent annually for a period of five years. To fund the guarantee, a cess was introduced on "de-merit goods," such as tobacco, aerated drinks and motor vehicles. When Covid hit in 2020, economic activity and revenues collapsed, leaving the fund far short of the resources needed to fill the sizable revenue shortfalls in the states. In response, the fund borrowed about ₹2.75trillion, an amount which is now being repaid from cess collections.

Hence, cess collections were devoted to funding the 14 per cent compensation guarantee for the first five years, then repaying the loan in the last two years. The result was that virtually nothing was left for the Centre over the entire seven-


 $Figure \, 2 \, shows \, the \, effect \, on \, the \,$ distribution of revenues. For the five years when the guarantee was still in effect, overall GST revenues declined (Figure 1) as well as those of the Centre (blue line in Figure 2), but the states enjoyed a small fiscal bonanza (red line). Then, in the most recent two years, when states also ceased to receive anything from the compensation cess, their revenues fell sharply even as overall GST

FIGURE 1. GST: GROSS COLLECTIONS VERSUS **NET REVENUES, FY13-FY24** (% of GDP)



Source: NIPFP, RBI, and Budgets of Centre and states. Pre-GST revenues relate only to taxes subsumed under the GST. These revenues are overstated to the extent of the buildup of refunds, which were only cleared in the GST era. These refunds accumulated over time and cannot be easily quantified, but should not materially change our findings. FY24 refers to the financial year 2023-24 and so on

FIGURE 2. SHARING OF GST REVENUES, FY13-FY24 (% of GDP)



Source: GST Portal and RBI. Revised Estimates for FY24 have been adjusted to reflect the historical ratio of revenues (excluding the cess) accruing to the Centre and states. Due to rounding-up errors, figures in Figure 2 may not

TABLE. GAINS AND LOSSES DURING TRANSITION, **CENTRE AND STATES** (% of GDP: average for FY18-FY24)

CENTILE AND STATES (7001 GDI, avelage 1011 110 1124)		
Benchmark	Centre	States
Benchmark 1. Relative to Pre-GST	-0.6%	0.2%
Benchmark 2. Relative to pre-GST buoyancy 1/	about -1.0%	0.6%

1. Because of the surge in the Centre's revenues in the years FY2015 and FY2016, the average buoyancy amounted to about 1.4 for the pre-GST regime, but this could be overstated because uncleared refunds overstate true revenues. Therefore, we assume that this buoyancy would have been in the more realistic range of 1-1.1 during



Over the past few years, most commentators have rightly emphasised the tensions in Centrestate fiscal relations, pointing especially to the Centre's repeated recourse to non-sharable cesses. But against these actions should be set the experience of the GST, where the Centre made a large sacrifice on behalf of - and to the benefit of - the states

revenues boomed.

Clearly, then, the states gained from transition, while the Centre lost. But exactly how much were these gains and losses? Answering that question requires a framework, set out in the Table. We compare actual collections relative to two benchmarks: average revenues pre-GST; and the revenues if the pre-GST arrangements and associated buoyancy had remained in place during the GST transition period. Admittedly, making these comparisons involves some assumptions, but the results are reasonably robust (and described in our forthcoming paper).

 $Our framework \, suggests \, the \, Centre$ lost significant amounts of revenue because of the transitional arrangements, between 0.6 per cent and per cent of GDP every year (depending on the comparison and assumptions) during the seven-year transition.

Meanwhile, the states gained between 0.2 per cent and 0.6 per cent of GDP annually, although it could have gained more if the states did not have to

contribute to the repayment of Covid loans in the last two years. In addition to the compensation guarantee, the states also benefitted from getting access to the more buoyant services tax base. As can be seen in Figure 1, the Centre's revenues pre-GST were much more buoyant than the states. (Recall that under the previous arrangements, state indirect taxes fell mainly on goods, while only the Centre taxed services.)

Over the past few years, most commentators have rightly emphasised $the \, tensions \, in \, Centre-state \, fis cal \,$ relations, pointing especially to the Centre's repeated recourse to nonsharable cesses. But against these actions should be set the experience of the GST, where the Centre made a large sacrifice on behalf of — and to the benefit of — the states. This example should not be ignored, for it is a shining example of cooperative federalism.

A more subtle conclusion emerges from this experience. We have long argued that as India becomes more integrated, the risk of common shocks affecting all the states rises. Covid was a perfect illustration. As a response to this market integration, the fiscal federal arrangements require more countercyclical transfers to the states that can borrowless easily than the Centre. Unwittingly, the 14 percent compensation guarantee under the GST turned out to be a spectacular countercyclical transfer benefitting the states without which the Covid shock might have been devastating for their finances. That unintended consequence needs to become embedded as a feature not an accident of fiscal federalism.

This past is now prologue. Once the Covid-era loans are repaid, the GST will enter a new steady state. What should then happen to the compensation cess-and how will that decision affect the Centre and the states? We discuss these tomorrow.

Varun Agarwal and Theerdha Sara Reji are with CEGIS. Josh Felman is Principal JH Consulting. Arvind Subramanian is Senior Fellow Peterson Institute for International Economics. Devashish Deshpande contributed to the analysis



RANE (MADRAS) LIMITED

CIN: L65993TN2004PLC052856 Maithri", No.132, Cathedral Road

Chennai - 600086. Tel.: 044 2811 2472 / 73 E-mail: investorservices@ranegroup.com | Website: www.ranegroup.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Compulsory Transfer of Equity Shares to Investor **Education and Protection Fund Authority (IEPF)**

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules" that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

Complying with requirements set out in the Rules, individual communications being sent to the concerned shareholders whose dividend remain unclaimed and shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority

The unpaid / unclaimed dividend for the Financial year 2016-17 (Final) and corresponding shares are due for transfer within thirty days after September 30, 2024. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company / Company's Registrar and Transfel Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of

The Company shall proceed to initiate corporate action for transfer of shares to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i)Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account o

ii)Shares held in physical mode: by issuance of new share certificates and hereafter converting it into demat and transferring to the demat account of the

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose o transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shal lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Both the unclaimed dividence and corresponding shares transferred to the account of the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Integrated Registry Management Services Private Limited (SEBI Registration No INR000000544), II Floor, Kences Towers, No. 1 Ramakrishna Street, T Nagar Chennai - 600 017. Tel: 044-28140801 - 03. E-mail srirams@integratedindia.in

For Rane (Madras) Limited S Subha Shree July 01, 2024

THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED

CIN: L51500MH1926PLC001255
Regd. Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel:+91-22-22618091,+91-22-40748181 Fax:+91-22-22656863 E-mail:info@indianhumepipe.com, Website: www.indianhumepipe.com

NOTICE OF 98th ANNUAL GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS OF THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED

NOTICE is hereby given that the 98th Annual General Meeting ('AGM') of The Indian Hume Pipe Company Limited ('the Company') will be held on Thursday, 1st August, 2024 at 2.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') or other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, set out

in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.
The Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 General Circular No. 20/2020 dated 5"May, 2020, General Circular No. 22/2020 dated 15" June, 2020, General Circular No. 33/2020 dated 28" September, 2020, General Circular No. 39/2020 dated 31" December, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, General Circular No. 2/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 11/2022 dated 28th December, 2022 and General Circular No. 01/2023 dated 25th September, 2023 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars*) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRIP/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRIP/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRIP/2020/79 dated Circulars") and SEBI Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, Circular No.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October,2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") permitted the Company to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue. In semblace with those MCA circulars and the relevant registers of the property of compliance with these MCA circulars and the relevant provision of the Companies Act 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and SEBI Circulars, the 98th AGM of the Members of the Company will be held on Thursday, 1" August, 2024 at 2.30 p.m. (IST) through VC/OAVM facility provided by National Security Depository Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM, which will be circulated in due course of time.

the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Companyl Depositories. As per MCA circulars and SEBI circulars, no physical copies of the 98th AGM Notice and Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent to any shareholder, except to those shareholders who have requested for the physical copy of the Annual Report 2023-24.

Members may note that the Notice of the AGM and Annual Report for 2023-24 will also be available on the Company's website www.indianhumepipe.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and India Limited at www.bsentola.com and www.nsentola.com respectively and the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM. voting is provided in the Notice of the AGM. If your email ID is already registered with the Company/Depository, login details

for e-voting are being sent to your registered email address The Company has fixed Thursday, 25th July, 2024 as the "cut-off date" for

determining entitlement of members to cast their vote. In case you have not registered your email address with the Company / Depository and/or not updated your Bank Account Mandate for receipt of dividend, please follow below instructions to do so: a) Register your email-id for obtaining Annual Report and Login details for e-

voting.
b)Receiving dividend/s directly in your Bank Account through Electronic Clearing Service (ECS) or any other means.

Physical Holding Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, M/s Link Intime India Private Limited stating your Folio-No, Name of Shareholder(s), scanned copy of the share certificate (front and back) and PAN (Self-attested scanned copy of PAN Card. Aadhar (Self attested scanned copy of Aadhar card) for registering

> Following additional details need to be provided for updating bank) Name of the Bank and address of the Branch in which you wish to

receive the dividend b) The Bank Account type (Savings/Current)

c)Bank account number allotted by your Bank after implementation

of core banking solutions d)9-digit MICR code number

f)A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the

Please contact your Depository Participant (DP) and register vour email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

Pursuant to Finance Act 2020, the dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct Tax at Source from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company/RTA (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode). A resident individual shareholder with the PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No.15G/15H to avail the benefit of no-deduction of tax at source by email to ihpltaxexemption@linkintime.co.in on or before 20th July, 2024. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at a higher rate of 20th.

tax will be deducted at a higher rate of 20% Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary docume i.e. no permanent establishment and beneficial ownership declaration. Tax residency certificate, Form 10F, any other documents which may be required to avail the tax treaty benefits by forwarding the above documents by email to inpltaxexemption@linkintime.co.in. The aforesaid declaration and documents need to be submitted by the shareholders on or before 20"

Pursuant to applicable SEBI Circular, w.e.f.1st April, 2024, the Dividend to the shareholders will be paid by the Company through electronic mode only. Members are requested to update their complete bank account details with their depositories in case the shares are held in demat mode and in case the shares are held in physical mode, by sending duly filled form ISR-1 along with necessary supporting documents to the Registrar and Transfer Agent at M/s Link Intime India Pvt.Ltd, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai 400083 on or before

The Indian Hume Pipe Company Ltd.

Place : Mumbai Date : 2nd July, 2024 Vice President - Company Secretary

Tel: 02352-232514: Fax: 02352-232513

Email: corp.secretarial@raymond.in; Website: www.raymond.in

INFORMATION REGARDING RECORD DATE

NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with relevant Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, July 11 2024 has been fixed as the Record Date for the purpose of determining the ligible shareholders of Raymond Limited and Ray Global Consumer Trading imited to whom the securities of Raymond Lifestyle Limited (formerly know as Raymond Consumer Care Limited) would be allotted in terms of the Schem-'Record Date").

n terms of the sanctioned Scheme

- Each equity shareholder of Raymond Limited as on the Record Date will be issued and allotted 4 (four) fully paid-up equity share(s) of INR 2 (Indian Rupees Two) each of Raymond Lifestyle Limited for every 5 (five fully paid-up equity share(s) of INR 10 (Indian Rupees Ten) each of the
- Each equity shareholder of Ray Global Consumer Trading Limited as or record date (other than itself) will be issued and allotted 2 (Two) equity share of Raymond Lifestyle Limited (formerly known as Raymond Consume Care Limited) of INR 2 (Indian Rupees Two) each fully paid up for every 1 (One) fully paid-up equity share(s) of INR 10 (Indian Rupees ten) each fully paid up of Ray Global Consumer Trading Limited.
- Fractional entitlement, if any, shall be consolidated and allotted to the Trustee (as defined in the Scheme), who shall hold such shares in trust on behalf o the relevant security holders entitled to such fractional entitlements, for the specific purpose of selling the same in the market and on such sale, distribute to the relevant security holders in proportion to their respective fractiona entitlements, the net sale proceeds of such shares (after deduction of applicable taxes and costs incurred and subject to withholding tax, if any)

For RAYMOND LIMITED

Date: Tuesday, July 2, 2024 Place: Thane

RAKESH DARJI **COMPANY SECRETARY**

PIRAMAL PHARMA LIMITED

Piramal

CIN: L24297MH2020PLC338592 Regd. Office: Gr. Flr., Piramal Ananta, Agastya Corporate Park Opp. Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai-400070. Tel No.: +91-22-3802 3000/4000; Email Id: shareholders.ppl@piramal.com; Website: www.piramalpharma.com;

NOTICE OF THE 4TH ANNUAL GENERAL MEETING AND

E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 4th Annual General Meeting ('AGM') of the Members of Piramal Pharma Limited ('the Company' will be held on **Friday, 26th July, 2024** at **3:00 p.m. (IST)** through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses set out in the Notice of the AGM.

In accordance with the General Circular No. 14/2020 issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest one being General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest one being SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars'), Notice of the 4th AGM along with the Annual Report for financial year 2023-24 has been sent only through electronic mode on Tuesday 2nd July, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants ('DPs')/Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company ('Link Intime').

The Notice of the AGM along with the Annual Report are available on the website of the Company under 'Annual Reports' tab at https://www.piramalpharma.com/financial-reports, website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com.

Instructions for Remote e-voting and E-voting at the AGM:

Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended from time to time:

- The Company is pleased to offer to its Members, facility of remote e-voting and e-voting during the AGM to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM and for this purpose, the Company has engaged the services of NSDL to facilitate voting through electronic means. The manner of remote e-voting for Members who have registered their e-mail addresses and for Members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM is also provided in the Notice of the AGM.
- The remote e-voting will commence on Tuesday, 23rd July, 2024 at 9:00 a.m. (IST) and will end on Thursday, 25th July, 2024 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled by NSDL. A person, whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, 19th July, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. A person who is not a Member as on the said cut-off date should treat this Notice for information purposes only.
- In case of non-individual Members, who acquire shares of the Company and become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and hold shares of the Company as on the cut-off date, may send a request by writing to NSDL at evoting@nsdl.co.in or rnt.helpdesk@linkintime.co.in for obtaining user Id and password for casting their votes and in case of individual Members, steps mentioned in Notice of the AGM may be followed. However, Members already registered with NSDL for remote e-voting, can use their existing user Id and password for casting their vote.
- Mr. Bhaskar Upadhyay, Practising Company Secretary (Membership No. FCS 8663/C.P No. 9625) failing him Mr. Bharat Upadhyay, Practising Company Secretary (Membership No. FCS 5436/C.P No. 4457) of N L Bhatia & Associates, Practising Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the e-voting process in a fair and transparent manner.
- Members will be able to cast their votes during the AGM if they have not availed the remote e-voting facility. The procedure for e-voting at the AGM is similar to the procedure for remote e-voting. Members who have voted through remote e-voting will be eligible to participate in the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however, such Members shall not be entitled to cast their vote again at the AGM.
- Members whose e-mail IDs are already registered with their respective DP or the Company/ Link Intime may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Members whose e-mail IDs are not registered with their DP or the Company/ Link Intime shall follow the process as mentioned in the Notice of the AGM for procuring User ID and Password and registration of e-mail IDs for e-voting.
- The result of e-voting shall be declared within the stipulated time under applicable laws. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.piramalpharma.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com and communicated to the Stock Exchanges viz. NSE and BSE
- Pursuant to the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company w.e.f. 1st April 2020, shall be taxable in the hands of the Members and the Company shall be required to deduct the Tax at Source (TDS) at the prescribed rates from the dividend. A communication in this respect and the procedure to submit the tax related documents, latest by Friday, 5th July 2024. 6:00 p.m. (IST), was sent to the Members of the Company and the same can be accessed on the Company's website under 'Dividend Tab' at https://www.piramalpharma.com/shareholder-

In case of any queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and the e-voting user manual for shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free no.: 022- 4886 7000 or send a request to Ms. Praiakta Pawle - Executive, NSDL at evoting@nsdl.com or at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

For Piramal Pharma Limited

Place : Mumbai Tanya Sanish Date: 2nd July, 2024 Company Secretary



दै. 'रत्नागिरी टाइम्स'

बुधवार दि. ३ जुंलै २०२४

Raymond

(सीआयएन: L17117MH1925PLC001208)

नोंदणीकृतकार्यालय: प्लॉट क्रमांक १५६/एच, क्रमांक २, मौजे झाडगाव, रत्नापिरी - ४१५६१२, महाराष्ट्र

दूरध्यनी क्रमांक : ०२३५२-२३२५१४, फॅक्स क्रमांक : ०२३५२-२३२५१३ ईमेल : corp.secretarial@raymond.in; संकेतस्थळ : www.raymond.in

रेकॉर्ड तारखेची सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या अनुसार तसेच त्यासह आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेब्री (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा अधिनियम ४२ च्या अनुसार रेमंड लिमिटेड, आणि रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड यांच्या समभागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी आणि रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड (यापूर्वीची ओळख रेमंड कन्झ्युमर केअर लिमिटेड) यांच्या प्रतिभूती वितरित करण्यासाठी ११ जुलै २०२४ ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे ('रिकॉर्ड तारीख'')

मंजूर योजनेच्या अटी:

- १. रेकॉर्ड तारीख रोजी रेमंड लिमिटेड यांच्या प्रत्येक इक्विटी समभागधारकाला रेमंड लिमिटेडच्या १० (भारतीय रुपयात दहा) रुपये मूल्य असलेल्या ५ (पाच) फुल्ली पेड समभागांसाठी रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड यांचे रु. २ (भारतीय रुपये दोन) मूल्य असलेले ४ (चार) फुल्ली पेड अप इक्विटी समभाग जारी करण्यात येणार आहेत.
- रे कॉर्ड तारीख रोजी रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड यांच्या प्रत्येक इकिटी समभागधारकाला रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड यांच्या १० (भारतीय रुपयात दहा) रुपये मूल्य असलेल्या १ (एक) फुल्ली पेड अप समभागांसाठी रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड यांचे (यापूर्वीची ओळख रेमंड कन्झ्युमर केअर लिमिटेड) रु. २ (भारतीय रुपये दोन) मूल्य असलेले २ (दोन) फुल्ली पेड अप इक्विटी समभाग जारी करण्यात येणार आहेत.
- ॐ फ्रॅंक्शनल एंटायटलमेंट असल्यास ती एकत्रित करण्यात येईल आणि ट्रस्टीज यांना (केल्याप्रमाणे) वितरित करण्यात येईल जे असे समभाग संबंधित फ्रॅंक्शनल एंटायटलमेंटसाठी पात्र असलेल्या प्रतिभृती धारकांच्या बतीने बाजारात विक्रीच्या विशिष्ट उद्देश्याने ट्रस्टमध्ये धारण करतील आणि अशा विक्रीनंतर संबंधित समभागांच्या विक्रीतृन संकलित झालेली निव्वळ रक्षम संबंधित प्रतिभृती धारकांना त्यांच्या फ्रॅंक्शनल एंटायटलमेंटच्या प्रमाणात वितरित करतील. (लागू असलेले कर आणि शुल्क वजा करून तसेच असल्यास कर धारणेस अधीन राह्न)

रेमंड लिमिटेड यांच्या करिता

सही/-राकेश दर्जी

कंपनी सेक्रेटरी

दिनांक : मंगळवार, ०२ जुलै २०२४

स्थळ : ठाणे